

पर्यटन

जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पर्यटनस्थळ, यात्रास्थळ, तीर्थक्षेत्र याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हे थंडहवेचे ठिकाण म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. निर्सग सौंदर्यानी नटलेल्या या ठिकाणाला मेळघाटचे नंदनवन सुद्धा म्हटल्या जाते. जिल्हा प्रशासनातर्फे चिखलदरायेथे प्रत्येकवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटन महोत्सव साजरा केला जातो.

जिल्हा परिषदेतर्फे सदर ठिकाणी विविध बचतगटांचे स्टॉल व इतर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातात. तसेच अतिथिंना राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे चार कक्षाचे स्वतंत्र विश्रामगृह आहे.

चिखलदरा विश्रामगृहाचे आरक्षणाकरिता संपर्क-

कार्यकारी अभियंता बांधकाम जि.प. विभाग - 0721 - 2662484.

प्रसिद्ध यात्रास्थळ

संत गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून भातकुली तालुक्यात ऋणमोचन हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ऋणमोचन हे ठिकाण अमरावती वरून भातकुली मार्गे दर्यापूर कडे जाणाऱ्या मार्गावर अमरावती पासून जवळपास 30 कि.मी.अंतरावर आहे. पौष् महिन्याच्या शेवटच्या

सोमवारी ऋणमोचन येथे यात्राभरत भरते. संतगाडगे बाबांच्या संदेशानुसार, स्वच्छता अभियान, गोरगरिबांना भाविकांना अन्न व वस्त्राचे वाटप विविध ठिकाणांहून आलेल्या दानशूर व्यक्तींकडून करण्यात येते.

मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागूच असलेल्या मोर्शी तालुक्यातील सालबर्डी हे ठिकाण भगवान शंकराच्या भाविकांसाठी प्रसिद्ध यात्रास्थळ आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी व कार्यक्रमाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे सालबर्डी येथे सेवासुविधांचे स्टॉल उभारले जातात. पंचायत समिती मोर्शी कडून सदर ठिकाणच्या यात्रेचे नियोजन केले जाते.

संपर्क - पंचायत समिती मोर्शी 07228 22235.

पुरातण् काळापासून बहिरम यात्रेचा नाव लौकिक आहे. सदर ठिकाण चांदूर बाजार तालुक्यात येत असून अचलपूर पासून 15 कि.मी. अंतरावर आहे. शेतक-यांना शेती व्यवसायासाठी लागणारे विविध अवजारे, वस्तू इ. विक्री बहिरम यात्रेच्या निमित्ताने होत असते. तसेच बहिरम यात्रा हे मटन हंटी प्रसिद्ध सुध्दा आहे. अतिथिंना राहण्यासाठी बहिरम येथे जिल्हा परिषद विश्रामगृहाचे 2 कक्ष उपलब्ध आहेत.

संपर्क - पंचायत समिती चांदूर बाजार - 07227 243210

